

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, बोथली,(पां.) ता. आर्वी, जि. वर्धा, येथील अंतर्गत रस्ता व दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्र. शाआदु-२००९/प्र.क्र.३२८/का.१३  
मंत्रालय विस्तार, मुंबई  
दिनांक :- ३० डिसेंबर २००९

**शासन निर्णय :** कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी, यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, बोथली,(पां.) ता. आर्वी, जि. वर्धा येथील अंतर्गत रस्ता व विशेष दुरुस्तीच्या कामाची एकूण रू. १३,१८,७००/- (रू. तेरा लाख अठरा हजार सातशे फक्त) इतक्या रकमेची ३ अंदाजपत्रके व आराखडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविलेली आहेत.

२. सदर अंदाजपत्रके सहायक अभियंता, श्रेणी-१, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, आर्वी यांनी तयार केली असून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी, यांनी तपासली आहेत तसेच साक्षांकितही केली आहेत.

३. उपरोक्त शासकीय आश्रमशाळेची अंदाजपत्रके सन २००९-१० च्या दरसुचीवर आधारित आहेत. तरी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील उपरोक्त शाळेच्या एकूण रू. . १३,१८,७००/- (रू. तेरा लाख अठरा हजार सातशे फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास खालीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	शासकीय आश्रमशाळेचे नांव	कामाचा तपशिल	अंदाजपत्रकीय रक्कम (रूपये)
१	शासकीय आश्रमशाळा, बोथली,(पां.) ता. आर्वी, जि. वर्धा	अंतर्गत रस्ता पुरविणे	१,८५,०००/-
२	शासकीय आश्रमशाळा, बोथली,(पां.) ता. आर्वी, जि. वर्धा	मुलींचे/मुलांचे वसतीगृह, वर्ग ४ चे निवासस्थान, शिक्षकांचे निवासस्थान, भांडारगृह, प्रयोगशाळा इ. साठी विशेष दुरुस्ती करणे	८,४८,८००/-

३	शासकीय आश्रमशाळा, बोथली,(पां.) ता. आर्वी, जि. वर्धा	वर्गखोल्या/इमारतींची दुरुस्ती करणे	विशेष	२,८४,९००/-
		एकूण :-		१३,१८,७००/-

४. सदर दुरुस्तीचा व बांधकामाचा खर्च सन २००९-१० साठी मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय, वित्त विभाग क्र. विपअ-१००१/प्र.क्र. ४६/२००१ विनियम, दि. ११ जुलै २००१ मधील भाग-पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.२०१००१०११४२६५७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(गी. मो. चांदे )  
अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी

सहायक अभियंता, श्रेणी-१, सा.बां. उपविभाग, आर्वी

कक्ष अधिकारी (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती का-१३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.